| Andhra Pradesh State FiberNet | केनरा बैंक Canara Bank 2 Floor, Kohinoor Building, Veer Savarkar Marg, Opp. | PUBLIC NOTICE | केनरा बैंक Canara Bank |
|--|--|--|--|
| Notice No. APSFL/HR/Recruitment/499/PA/2023/02 Dt: 11.02.2023 | الاتلە مەرەپ مەرەپ مەرەپ مەرەپ مەر مەرەپ مەرەپ مەر | TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to inform the General Public that following share certificate of GALAXY SURFACTANTS L | |
| Online Applications are invited from suitable candidates for | | having its Registered Office at C-49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai, Maharasht | a, साडकट Syndicate |
| GENERAL MANAGER, Enterprise Account Management | Tel. No : (022) 2431 3528, 2431 5838. Web : www.canarabank.com SALE NOTICE | 400703 registered in the name of the following shareholder have been lost by them. | SPECIALISED SME BRANCH: Ackruti Trade Centre, Ground Floor, Unit No. 3, Road No. 7, MIDC, Andheri East, Mumbai - 400093. |
| For further details regarding job description and eligible criteria, please visit | E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the | FOLIO NO. CERTIFICATE NO. DISTINCTIVE NOS. NO. OF SHARES 002206 38166 8491889 – 8491988 100 | DEMAND NOTICE [SECTION 13(2)] TO BORROWER / GUARANTOR / MORT |
| our website www.apsfl.in. Interested eligible candidates may send their profiles/ | Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement | 002206 38167 8491989 - 8492088 100 | Ref : SME MIDC /2678/ PEPL/13 (2)/2022-23 Date : 27 |
| updated CV to Email: recruitmentapsfl@gmail.com on or before 25.02.2023. | of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. | 002206 38168 8492089 - 8492188 100 | То |
| Sd/- Managing Director | Notice is hereby given to the public in general and in particular to the | 002206 39410 10606309 – 10606608 300 | (1) M/s. Pafetech Enterprises Private Limited (Borrower) a) Unit No. A 114.1 st Floor, A Wing, Sidhhivinayak Square, Near New Cuffe Parade, Mu |
| | borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties | The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referr share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate should lod | |
| THE SOUTH INDIA PAPER MILLS LIMITED | mortgaged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank, will be sold on "As is Where is". As is | such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limit | Goregaon Mulund Link Road, Malad West - 400064. |
| CIN 1 85110K & 1959PL C001352 | What is and "Whatever there is" on 17.03.2023 for Recovery of | 247 Park, C-101, 1st Floor, L.B.S. Marg, Vikroli (W), Mumbai – 400083 within 15 days of publication this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplica | |
| Regd. Office: Chikkayana Chatra, Nanjangud - 571 302 Karnataka State per share data | Rs. 6,36,651.91 (Six Lac Thirty Six Thousand Six Hundred Fifty One and Paise | Share Certificate. | A/02, Nishad Apartment, Swarganga Complex Agashi Road, Boling, Virar West - 4 (3) Mr. Siddhant Bhalchandra Vaze (Director & Guarantor) |
| | Ninety One) Plus further interest and other legal expenses thereon from 31.01.2023 to CANARA BANK, MID CORPORATE BRANCH BANDRA EAST | Place : NERUL, Navi Mumbai | E40 / A Maza Ali, Opp Canach Mandir Balini, Mirar Wast 401202 |
| STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE | from MS. PROMILA HARRY HUNTER. The reserve price will be | Date : 11.02.2023 Mohanlal Dag | (4) Mr. Siddharth Deepak Thakur (Guarantor) |
| QUARTER / 9 MONTH'S ENDED 31st DECEMBER 2022 | Rs.1,51,00,000/- (One Crore Fifty One Lac) And the earnest money deposit | | Tara Bhuvan, Datta Mandir Road, Near Sanjivani Hospital Virar West - 401303. |
| SI Particulars Quarter Ended Nine Months Ended Quarter Ended | will be Rs. 15,10,000/- (Fifteen Lac Ten Thousand) The earnest money deposit shall be deposited on or before 15.03.2023 up to 05.00 pm. | | (5) Mr. Deepak Harishchandra Thakur (Guarantor and Mortgagor) Tara Bhuvan, Datta Mandir Road, Near Sanjivani Hospital Virar West - 401303. |
| No 31-12-2022 31-12-2022 31-12-2021 | Date of inspection of property is 14.03.2023 with prior appointment with | PUBLIC NOTICE | (6) Mr. Paresh Chimanlal Mehta (Guarantor and Mortgagor) |
| 1. Total income from operations 6,307.93 21,878.94 8,478.87 | Authorised Officer. | Mrs. Neelam S. Nair, Mrs. Nisha | B/603, Madhavkunj, Sodawala Lane, Chamunda Circle, Borivali West - 400092. |
| · · · · · · · · · · · · · · · · · · · | Details And Full Description Of The Immovable Property:- | Goradia, Mr. Sudesh Surendra Nair ("Owners") claim to be owners of the | (7) Mr. Pankaj L Agarwal (Guarantor and Mortgagor) |
| 2. Net profit for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items) (1.313.08) (2.162.44) 562.69 | Sr. Description of Property Reserve Earnest Money No. Price Deposit | PUCINECC WITH property being Flat No.105 | 405, Vasant Marvel Complex, Grandeur Chsl W E Highway Near Magathane Te |
| | 1 Flat No. A-1501, 15th Floor , Building No. 6, Rs. Rs. | | Exchange Borivali East - 400066. (8) Mr. Rohan Javendra Thakur (Guarantor and Mortgagor) |
| 3. Net profit for the period before Tax, | Building Name "shastri Nagar Vasundhara 1,51,00,000/- 15,10,000/- | BUSINESS STANDARD - (Built-up area) on the 1st Floor, Wing 'B', in the society known as "The Amar | Thakur Nivas Raja Shivaji Rd Virar West Thane - 401303. |
| (after Exceptional and / or Extraordinary Items) 14.42 (834.94) 562.69 | Chs Ltd.", Shastri Nagar, Near Siddharth (One Crore (Fifteen Lac | Privadarshini Co-operative Housing | (9) Mr. Laxmi Narayan P Agarwal (Guarantor and Mortgagor) |
| 4. Net Profit for the period after tax,(after exceptional and/ or extraordinary items) 14.42 (636.94) 417.69 | Hospital, Goregaon West, Mumbai. Fifty One Ten Area:74.35 Sg. Mtr. (build Up Area) Lac) Thousand) | TO REACH THOSE Society Limited" constructed on land | 501, Grandeur Tower, Vasant Marvel Complex W. Exp Highway, Borivali East - 400 |
| | Possession Status: Symbolic Possession | WHO MATTER! bearing Survey No. 441 & 147 (Pardi No. 147) lying, being and situate Village- | (10) Mr. Chimanlal Mehta (Guarantor and Mortgagor) B/603, Madhavkunj, Sodawala Lane, Chamunda Circle, Borivali West - 400092. |
| 5. Total comprehensive Income for the period | For Detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" | Malonde, Vasai (W), Taluka-Vasai and | (11) Mr. Chetan Dhirajlal Mehta (Guarantor and Mortgagor) |
| [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)] 14.42 (636.94) 417.69 | provided in Canara Bank Website (www.canarabank.com) or may contact | Write to District - Palghar ("said Property"). | B/603, Madhavkunj, Sodawala Lane, Chamunda Circle, Borivali West - 400092. |
| and other comprehensive income (after tax)] 14.42 (030.94) 417.09 6. Equity Share Capital 1,500.00 1,500.00 1,500.00 | Mr. B. SURESH, CHIEF MANAGER MID CORPORATE BANDRA EAST BRANCH, Mob: 8309083393. or the service provider M/s C1 India Pvt Ltd, | sales@bsmail.in now for a Mr. Kiran Raghunath Chavan and Mrs. Asha Kiran Chavan ("Purchasers") | (12) Mr. Rambabu Agarwal (Guarantor and Mortgagor) |
| 7. Reserves (excluding Revaluation Reserve as | Udyog Vihar, Phase -2, Gulf Petrochem building, Building No 301, Gurgaon, | how hyvirtue of an Agroement for Sala | 1102, Samarpan Royale, Kanakia Complex Opp. W E Highway Borivali East Mumbai - (13) M/s. Viva Gokul builders (Corporate Guarantor) |
| shown in the Audited Balance Sheet of 19.064.88 19.064.88 17.048.81 | Haryana Pin - 122015 (Contact No +91 124 4302020/21/22/23/24, Mob No | dated 27/12/2022 registered with Sub | Shop No. 9 Gokul Annexe Agarwal Garden Phase li Gokul Township Virar West Thane |
| previous year) under Other Equity (as on 31-03-2022) (as on 31-03-2022) (as on 31-03-2022) (as on 31-03-2022) | 9594597555 Email : support@bankeacutions.com; hareesh.gowda@c1india.com. | Solution to your business Registrar of Assurances Vasai 6 under Serial No. 5253/2022 agreed to | (14) M/s. Viva Enterprises Limited (Corporate Guarantor) |
| 8, Earnings Per Share (of Rs. 10/- each) in Rs. | Sd/- | requirements | 1 st Floor, Thakur Arcade, Virar West, Vasai Taluka Thane - 401303. |
| Basic : 0.10 (4.25) 2.78 | AUTHORISED OFFICER Date : 10.02.2023 CANARA BANK, | said Owners. | (15) M/s. Ascent Project Management Pvt. Ltd. (Corporate Guarantor) F-103, Kasturi Building, Sanghavi Corporate Park Off. Govandi Station Road, Deonar Village Mumbal |
| Diluted : 0.10 (4.25) 2.78 | Place : Mumbai MID CORPORATE BANDRA EAST BRANCH | Any person/s claiming an interest in the aforesaid Property or any part thereof by | Dear Sir, |
| | | way of a sale, gift, lease, inheritance, | Sub: Notice issued under Section 13(2) of the Securitisation & Reconstruction |
| 1. The above is an extract of the detailed format of Quarterly / 9 months ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the | | exchange, mortgage, charge, lien, Trust, | Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002. |
| SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. | | possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby | The undersigned being the Authorized Officer of Canara Bank, Sme Branch, Andhei Mumbai (hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Secu |
| The full format of the Financial Results for the Quarter / 9 month's ended | | required to make the same known to the | and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Ad |
| 31st Dec 2022 are available on the website of BSE Limited at www.bseindia.com | | Business Standard undersigned at the office address | (hereinafter referred as the "Act") do hereby issue this notice to you as under: |
| & Company's website www.sipaper.com By Order of the Board | | Insight Out mentioned below along with all supporting documents to substantiate | That M/s. Pafetech Enterprises Private Limited (hereinafter referred to as "the Bo |
| Sd/- | | the claim, within 14 (fourteen) days from | has availed credit facility / facilities stated in the Schedule A hereunder and has entered security agreement/s in favour of the secured creditor. While availing the said financial as: |
| MANISH M PATEL | | the date hereof, failing which such claim, | you have expressly undertaken to repay the loan amount/s in accordance with the te |
| Place: Nanjangud MANAGING DIRECTOR | | if any, shall be considered as waived and | conditions of the above mentioned agreements. |
| Date : 09-02-2023 DIN: 00128179 | | the Purchasers shall proceed with completion of the transactions. | That Mr. Sagar Pravin Raut, Mr. Siddhant Bhalchandra Vaze, Mr. Siddharth Deepak Mr. Deepak Harishchandra Thakur, Mr. Paresh Chimanlal Mehta, Mr. Pankaj L. A |
| | | Dated this 11th day of February 2023 | Mr. Deepak Harishchandra Thakur, Mr. Paresh Chimaniai Menta, Mr. Pankaj L. A Mr. Rohan Jayendra Thakur, Mr. Laxmi Narayan P. Agarwal, Mr. Chimaniai Me |
| | RA & MAHINDRA LIMITED | Advocates for the Prospective | Chetan Dhirajlal Mehta, Mr. Rambabu Agarwal, M/s. Viva Gokul Builders, M |
| IMATINDI | | Mortgagee Manish N. Raiani | Enterprises Limited and M/s. Ascent Project Management Pvt. Ltd. (hereinafter |
| Registered Office: Gate | eway Building, Apollo Bunder, Mumbai – 400 001. | Partner, Vasmum Legal | to as "the Guarantor") has guaranteed the payment on demand of all moneys and d |
| hegistered officer date | | 106-A, First Floor, Vishwakarma | all obligations and liabilities owing or incurred to the secured creditor by the Borrower facilities up to the limit of Bs.16.00 Crore (Bupees Sixteen Crores Only) with interest |

Tel: +91 22 22021031 • Fax: +91 22 22875485 • Website: www.mahindra.com

Email: group.communications@mahindra.com · CIN: L65990MH1945PLC004558

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2022

| | | | | | | Rs. in Crore | |
|---|------------------------------|------------------------------|------------------------------|------------------------------|------------------------------|------------------------------|--|
| | Standalone | | | Consolidated | | | |
| Particulars | Quarter ended | | Nine Months ended | Quarter ended | | Nine Months ended | |
| | 31 st Dec 2022 | 31 st Dec 2021 | 31 st Dec 2022 | 31 st Dec 2022 | 31 st Dec 2021 | 31 st Dec 2022 | |
| Total income from operations | 21,653.74 | 15,349.05 | 62,388.89 | 30,620.19 | 23,594.46 | 88,902.95 | |
| Net Profit/(loss) for the period (before tax and exceptional items) | 2,586.50 | 1,621.25 | 7,337.40 | 3,237.90 | 3,005.64 | 9,350.85 | |
| Net Profit/(loss) for the period (before tax and after exceptional items) | 1,957.62 | 1,621.25 | 6,419.69 | 3,731.71 | 3,210.73 | 10,568.72 | |
| Net Profit for the period (after tax and after exceptional items attributable to the owners of the Company) | 1,528.06 | 1,335.38 | 4,999.67 | 2,676.56 | 1,987.44 | 7,644.83 | |
| Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax), attributable to the owners of the Company)] | 1,528.36 | 1,333.67 | 5,033.35 | 2,931.46 | 1,809.24 | 7,653.09 | |
| Equity Share Capital | 598.73 | 597.94 | 598.73 | 556.49 | 555.70 | 556.49 | |
| Earnings Per Share (not annualised) (Face value Rs. 5/- per share) | | | | | | | |
| Basic : | 12.76 | 11.17 | 41.77 | 24.05 | 17.89 | 68.71 | |
| Diluted: | 12.71 | 11.13 | 41.61 | 23.94 | 17.79 | 68.38 | |

PUBLIC NOTICE

hase 1 Building No. 5 CHSL, Opp.

State Bank of India, Ambadi Road

Vasai (W), Palghar – 401 202

Notice is hereby given that my client Mrs. Ushma Suresh Hindocha & Mr. Suresh M. Hindocha who are the members of "The Valera Co-Operative Housing Society Limited", society duly registered under the provisions of the Maharashtra State Co-Op. Housing Societies Act, 1960 under Registration No BOM/HSG/5922, dated 30/08/1979 (hereinafter referred to as "the Said Society and is holding entitled to 5 fully paid up share of Rs. 50/- each bearing distinctive nos. from 5' at Ram Gully, S. V. Road, Kandivali (West), Mumbai - 400 067; lying on plot of land bearing C.T.S. No. 364/B, 365/2, 364/B, 365/2/1 to 8 of Village Malad North in Borivali Taluka of Mumbai Suburban District (hereinafter referred to as the Said Property"). My clients had represented that they have acquired the said property from Mr. Abhay Kanubhai Doshi, vide Agreement for Sale dated 30/03/2006, duly registered with the Office of Sub Registrar of Assurances under Serial No. BDR10 – 02381 -2006, dated 01/04/2006. The said Mr. Abhay Kanubhai Doshi had purchased the sai property from Smt. Kunjbala Valji Lakhpati, vide Agreement for Sale dated 17/08/1988 (certified as duly Stamped by the General Stamp Office vide Case No. 28174-B/94, dated 15/09/1995). Vide Case No. 26174-bi34, dated 15/09/1990) The said Smt. Kunjbala Valiji Lakhpati hac originally purchased the said property from M/s. Sadanand Builders, vide Agreemen dated 18/11/1978. My clients have represented that the Original Argement dated 41/11/1978 that the Original Agreement dated 18/11/1978 executed between M/s. Sadanand Builders and Smt. Kunibala Valii Lakhpati, making chair n the title deed has been lost/misplaced or is ot in the possession of my clients.

NTOR / MORTGAGOR Date: 27.01.20

Cuffe Parade, Mukandra Zone, Opp. SBI & Ozon

ng, Virar West - 401303.

- lest 401303.
- lest 400092

ar Magathane Telephor

- Nest 400092 Nest - 400092
- vali East Mumbai 40006

Virar West Thane - 401303

ntor) eonar Village Mumbai - 400088

& Reconstruction of

est Act, 2002. Branch, Andheri (East) d under the Secur curity Interest Act, 2002

as under: rred to as "the Borrower r and has entered into th e said financial assistance dance with the terms an

iddharth Deepak Thaku Mr. Pankaj L. Agarwa r. Chimanlal Mehta, Mr. kul Builders, M/s. Viva . Ltd. (hereinafter referre Il moneys and discharge obligations and liabilities owing or incurred to the secured creditor by the Borrower for cred cilities up to the limit of Rs.16.00 Crore (Rupees Sixteen Crores Only) with interest thereo You (The person mentioned in schedule B) are also entered in to agreements against th secured assets which are detailed in Schedule B hereunder.

However, from February 2022, (month/year), the operation and conduct of the said financia ssistance / credit facilities have become irregular. The books of account maintained by the cured assets shows that the liability of the Borrower towards the secured creditor as o 26/01/2023 amounts to Rs. 18.27.16.715.22 (Rupees Eighteen Crores Twenty Seven Lakhs Sixteen Thousand Seven Hundred Fifteen And Twenty Two Paise) the details of whic gether with future interest rate are stated in Schedule C hereunder. It is further stated that th rrower / Guarantor having failed to keep up with the terms of the above said agreement in clearing the dues of the secured creditor within the time given, and have been evasive in settlin the dues. The operation and conduct of the above said financial assistance / credit facilityie ving come to a standstill and as a consequence of the default committed in repayment rincipal debt/ installment and interest thereon, the secured creditor was constrained to classif he debt as Non Performing Asset (NPA) as on 26/01/2023 (mention date) in accordance with he directives/guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India. The secured creditor through this notice brings to your attention that the Borrower has failed and neglected to repay the said dues/ outstanding liabilities and hence hereby demand you under Section 13(2) of the Act, by issuing this notice to discharge in full the liabilities of the rower as stated in Schedule C hereunder to the secured creditor within 60 days from th date of receipt of this notice. Further, it is brought to your notice that you are also liable to pa uture interest at the rate of mentioned in Schedule C together with all costs, charges, expense and incidental expenses with respect to the proceedings undertaken by the secured creditor i covering its dues

ease take note of the fact that if you fail to repay to the secured creditor the aforesaid sum of to Rs. 18,27,16,715.22 (Rupees Eighteen Crores Twenty Seven Lakhs Sixteen Thousand ven Hundred Fifteen And Twenty Two Paise) together with further interest and incidenta xpenses and costs as stated above in terms of this notice under Section 13(2) of the Act, the cured creditor will exercise all or any of the rights detailed under sub-section (4)(a) and (b of Section 13, the extract of which is given here below to convey the seriousness of this issue 13(4)- In case the Borrower /Guarantor fails to discharge liability in full within the period pecified in sub-section (2), the secured creditor may take recourse to one or more of the blowing measures to recover his secured debt, namely;

(a) Take possession of the secured assets of the Borrower / Guarantor including the right transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset

b) Take over the management of the business of the Borrower including the right to transfer b way of lease, assignment or sale for realizing the secured asset:

ovided that the right to transfer by way of lease, assignment or sale shall be exercised onl here the substantial part of the business of the Borrower is held as security for the debt; rovided further that where the management of whole of the business or part of the busines

severable, the secured creditor shall take over the management of such business of the rrower which is relatable to the security for the debt; and under other applicable provisior of the said Act.

Your attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect time available, to redeem the secured assets.

You are also put on notice that in terms of section 13(13) the Borrower/Guarantor shall no transfer by way of sale, lease or otherwise the said secured assets detailed in Schedule I red creditor. It is furthe notice that any contravention of this statutory injunction/ restraint, as provided under the said Act, is an offence and if for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinar ourse of business, the sale proceeds or income realized shall be deposited with the secure editor. In this regard you shall have to render proper accounts of such realization / income. This notice of Demand is without prejudice to and shall not be construed as waiver of any othe ights or remedies which the secured creditor may have including further demands for the surr , und due and payable by you This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the Act and or any other law in force. Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In case of No mpliance, further needful action will be resorted to, holding you liable for all costs and consequence Thanking you Sd

| Notes:

1. The above is an extract of the detailed format of Statement of unaudited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's website viz. www.mahindra.com and on the websites of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).

2. Previous period figures of standalone results have been restated to include the effect of merger of Mahindra Engineering and Chemical Products Limited, Retail Initiative Holdings Limited, Mahindra Retail Limited and Mahindra Electric Mobility Limited with the Company.

For and on behalf of the Board of Directors

Managing Director & CEO



Date: 10th February, 2023

Place: Hyderabad

ASIAN HOTELS (NORTH) LIMITED (Owners of Hotel Hyatt Regency Delhi)

CIN : L55101DL1980PLC011037, Registered Office: Bhikaiji Cama Place, M.G. Marg, New Delhi-110 066 Tel: 011 66771225/1226, Fax: 011 26791033 Email: investorrelations@ahlnorth.com; Website: www.asianhotelsnorth.com

EXTRACTS OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022

(Rs. in Lakhs except for EPS) Col (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) Corres Year Ended Year Three Three Particular Ended Three 31-Mar-202 ths En 31-Dec-2021 1-Dec-2021 31-Dec-2021 Total Revenue 7,051.58 5,999.05 4,758.43 18,409.97 9,785.23 13,461.66 7,051.91 6,020.43 4,758.43 18,431.68 9,785.23 13,477.13 Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional items) (1,688.89)(2,992.95)(2,029.78)(8,025.33) (8,277.78) (12,481.15) (1,688.75)(2,983.56)(2,029.32)(8,015.81) (8,291.13) (12,484.07) 2 3 Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items) (1,688.89)(2,992.95)(2,029.78) (8,025.33) (8,277.78) (12, 481.15)(1,688.75)(2,983.56)(2,486.63)(8,015.81) (40,886.51) (45,383.01) 4 Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items) (1,688.89)(2,992.95) (2,029.78) (8,025.33) (8,277.78) (12,481.15) (1,688.75) (2,983.56)(2,486.63)(8,015.81) (40,886.51) (45,383.31) 5 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (1,688.89)(2,992.95)(1,528.65)(8,025.33) (7,776.65)(12,439.74) (1,688.75)(2,983.56)(1,985.50) (8,015.81) (40,385.38) (45, 341.90)(after tax) 6 Paid-up equity share capital (Face Value - Rs.10/- each) 1.945.33 1,945.33 1,945.33 1,945.33 1,945.33 1,945.33 1,945.33 1,945.33 1,945.33 1,945.33 1,945.33 1.945.33 7 Reserves (excluding Revaluation Reserve)* (18,580.38) (18.580.38) (7,081.47)(18,580.38) (7,081.47)(18, 580.38)(19,502.93) (19,502.93) (1, 397.23)19,502.93 (1,397.23)(19, 502.93)8 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (not annualized): Basic (in Rs.) (8.68) (15.39) (10.43)(41.25) (42.55) (64.16) (8.68) (15.34)(12.78)(41.21) (210.18) (233.29) (42.55) Diluted (in Rs.) (8.68) (15.39) (10.43) (41.25) (64.16) (8.68) (15.34)(12.78)(41.21) (210.18) (233.29)

* Balances for the guarter and nine months ended December 31, 2022 and guarter ended September 30, 2022 represents balances as per the audited Balance Sheet for the year ended March 31, 2022 and balances for the guarter and nine months ended December 31, 2021 represents balances as per the audited Balance Sheet for the year ended March 31, 2021 as required by SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The above is an extract of the detailed format of quarter and nine months ended December 31, 2022 financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These financial results were reviewed by the Audit Committee, and were approved by the Board of Directors, in their respective meetings held on February 10, 2023 The full text of the aforesaid results is available on the Company's website: http://asianhotelsnorth.com and on the Stock Exchange websites: - www.bseindia.com and www.nseindia.com

By order of the Board of Directors Asian Hotels (North) Limited

Amritesh Jatia Chairman & Managing Director DIN: 02781300

Authorized Officer, Car

| Authonizeu | onicei, | Gallala | Dai |
|------------|---------|---------|-----|
| | | | |

SCHEDULE -A [Details of the credit facility/ies availed by the Borrower]

| SI. No. | Loan No | Nature of Loan/Limit | Date of sanction | Amount | |
|------------|---------------|---|---------------------|--------------------------|--|
| | 2678261000004 | | 30.10.2021 | Rs. 5,00,00,000/- | |
| 2. | 2678746000003 | Working Capital Term Loan | 27.09.2019 | Rs. 11,00,00,000/- | |
| 3. | 2678755000014 | Govt. Guarantee Emergency Credit (GECL) | 20.06.2020 | Rs. 3,15,00,000/- | |
| 4. | 170000670701 | Govt. Guarantee Emergency Credit (GECL 1.0 Extension) | | Rs. 1,79,00,000/- | |

SCHEDULE -B [Details of security assets3]

ours faithfully

| | Movable | | , | Name of Title holder | | | |
|------------|---|---------------------------|---------------------------------------|--|---------------------------|--|--|
| No. | novabio | | | Name of The Holder | | | |
| 1. | Stoc | k & Book | Debts | M/s. Pafetech Enterprises Private Limited | | | |
| | | | Immovab | le | | | |
| | Type J Building consisting of Ground + four upper floors, known as Viva Gokul Arcade constructed on land bearing Survey No 334, Hissa No 1 to 33 Virar West Situated lying and being at Village Bolin, Taluka Vasai, District Thane being Non Agricultural Land admeasuring 700 Sq. Mtrs approximately. | | | | | | |
| | Second Fl | oor | Carpet area in Sq. Feet | | | | |
| | Shop/ Office Nos | 3.1&2 | 945 | | | | |
| | Shop/ Office Nos | 3.3&4 | 958 | Following persons includi M/s. Viva Gokul Builder | | | |
| | Shop/ Office Nos | 6.5&6 | 958 | 1. Mr. Deepak Harishcha | | | |
| | Shop/ Office Nos | 6.7&8 | 958 | 2. Mr. Laxmi Narayan P | | | |
| | Shop/ Office Nos | 6.9 & 10 | 896 | 3. Mr. Chimanlal Mehta. | | | |
| 2 | Sub Total | | 4715 | 4. Mr. Chetan Dhirajlal M | | | |
| 4 | | Third Floor | | 5. Mr. Rambabu Agarwa | | | |
| | Shop/ Office Nos. 1 & 2 | | 945 | Z My Demissi L Anomusi | | | |
| | Shop/ Office Nos. 3 & 4 | | 958 | | | | |
| | Shop/ Office Nos. 5 & 6 | | 958 | | Mr. Rohan Jayendra Thakur | | |
| | Shop/ Office Nos. 7 & 8 | | 958 | | | | |
| | Shop/ Office Nos | 6.9 & 10 | 896 | | | | |
| | Sub Total | | 4715 | | | | |
| | | ourth Flo | or | | | | |
| | Shop/ Office Nos | 6.3&4 | 958 | | | | |
| | Shop/ Office Nos | | 958 | | | | |
| | Shop/ Office Nos | | 958 | | | | |
| | Shop/ Office Nos | 6.9 & 10 | 896 | | | | |
| | Sub Total | | 3770 | | | | |
| | Grand Total | | 13200 | | | | |
| | EDULE – C ails of liability as | on date] | | (Am | ount in Rupees) | | |
| SI. No. | Loan No. | Natur | e of Loan / Limit | Liability With Interest | Rate Of Interest | | |
| 1. | 2678261000004 | Cash Credit | | Rs. 5,11,52,481.93 (as on 25.01.2023) | 17.95 | | |
| 2. | 2678746000003 | Working Capital Term Loan | | (as on 28.12.2022) | 12.20 | | |
| 3. | 2678755000014 | Credit (G | | (as on 20.01.2023) | 9.75 | | |
| 4. | 170002673781 | | arantee Emergeno ECL 1.0 Extensior | | 9.40 | | |
| | GRAND TOTAL 18,27,16,715.22 | | | | | | |

Place: New Delhi Dated: 10.02.2023

Notes

Dr. Anish Shah

eservation, maintenance or otherwise owsoever is/are hereby requested to inform ind make the same known to the undersigne writing, together with supporting documents evidence thereof within 14 (Fourteen) days on the date of publication of this notice hereo t his office address, failing which the claims of emands, if any, of such person or persons wi e deemed to have been abandoned rrendered, relinguished, released, waive Ind given up, ignoring any such claims or lemands and no subsequent claims or lemands will be entertained and/or for which

All person/s having any claim/interest in the

aid property or any part thereof on account on a lost/misplaced Original Agreement date

18/11/1978 by way of inheritance. easemen

v client shall not be responsible Mayur Pandya Advocate High Court A/602, Sixth Floor, Krishnama Turel Pakhadi Road Malad (West), Mumbai - 400 06

& सकाळ

🕙दुष्टिक्षेपात

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबणीवर नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी सव्वा महिन्यांनी लांबणीवर पडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये याप्रकरणी १४ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुका पावसाळा संपण्यापूर्वीच होण्याची शक्यता तशी कमीच असल्याचे दिसते. आज झालेल्या सुनावणी दरम्यान

KK

न्यायालयाने याबाबत आम्ही तातडीने सुनावणी घेऊ असे म्हटले आहे. 'गोकुळ'च्या दूध दरात

दोन रुपयांनी वाढ

कोल्हापूर : गोकुळ (कोल्हापूर जिल्हा दूध संघ)ने गाय आणि म्हशीच्या दूध विक्री दरामध्ये दोन रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ शनिवार (ता.११) पासून लागू होणार आहे. संघाने मुंबईसाठी म्हैस दूध विक्री दरात प्रतिलिटर तीन रुपये तर गाईच्या दुध विक्री दर दोन रुपयांनी वाढविले आहेत. संघाने पुण्यासाठी म्हैस आणि गाय दुध दरात दोन रुपये वाढविले आहेत. दरम्यान, दुध खरेदी दरामध्ये काही दिवसांत 'गोकुळ'कडून तीन रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.



सूर्यावरील वादळामुळे

संमिश्र

म्हटले आहे की, सूर्याच्या डॉ. खगोलशास्त्रज्ञ ५५ अक्षांशावरील घटनांचा तामिथा स्कोव्ह यांनी ट्विटरवर सूर्याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध अंदाज लावणे कठीण असते. साधारणतः केला आहे. त्यामध्ये सूर्याच्या उत्तर दर ११ सौर वर्षांनंतर सूर्याच्या या भागात ध्रुवावर चक्रीवादळ निर्माण होऊन एक असाधारण घटना घडत असतात. छोटा भाग विलग होऊन बाहेर पडताना

मला पाडण्याचा आदेश 'मातोश्री'तूनच : रामदास कदम

खेड (जि.रत्नागिरी), ता. १० : ''शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी प्रतारणा करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसणे पसंत केले. तेच आज आम्हाला गद्दार म्हणत खोके घेतल्याची भाषा करत आहेत: मात्र उद्धव ठाकरे सतत खोटे बोलतात. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मला गुहागर मतदारसंघात पाडण्याचा आदेशही 'मातोश्री'तूनच दिला गेला, असा आरोप बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला आहे.

गुतवणूकदार महत्त्वाचे!

🕥 पान १ वरून

या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि जाणकारांची एखादी समिती स्थापन करण्यात यावी अशी सूचनाही केली.

दोन याचिकांवर होणार सुनावणी 'सेबी'च्या वतीने युक्तिवाद करताना सॉलिसिटर जनरल म्हणाले, की 'जर नियामक यंत्रणा आणि अन्य स्वायत्त संस्था याचसाठी आहे.'' यावर न्यायालयाने केले. हिंडेनबर्ग अहवालाच्या अनुषंगाने

आम्ही फक्त याबाबत गांभीयनि विचार चौकशीची मागणी करणाऱ्या दोन जनहित करत आहोत. खटल्याच्या गुणवत्तेबाबत याचिकांवरील सुनावणी येत्या सोमवारी आम्ही कोणत्याही प्रकारचे निरीक्षण (ता. १३) घेण्याचे न्यायालयाने निश्चित नोंदविलेले नाही, कारण रोखे बाजार हा केले. विधिज्ञ विशाल तिवारी आणि भावनेवर चालतो. असे न्यायालयाने स्पष्ट विधिज्ञ एम. एल. शर्मा यांनी या याचिका सादर केल्या आहेत.



MAHINDRA & MAHINDRA LIMITED

Registered Office: Gateway Building, Apollo Bunder, Mumbai - 400 001. Tel: +91 22 22021031 • Fax: +91 22 22875485 • Website: www.mahindra.com

Email: group.communications@mahindra.com · CIN: L65990MH1945PLC004558

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2022

| Nine months e | | | | | | Rs. in Crores | |
|---|------------------------------|------------------|------------------|------------------------------|------------------------------|----------------------|--|
| | Standalone | | | Consolidated | | | |
| Particulars | | Quarter ended | | Quarter ended | | Nine Months ended | |
| | 31 st Dec 2022 | 31st Dec 2021 | 31st Dec 2022 | 31 st Dec 2022 | 31 st Dec 2021 | 31st Dec 2022 | |
| Total income from operations | 21,653.74 | 15,349.05 | 62,388.89 | 30,620.19 | 23,594.46 | 88,902.95 | |
| Net Profit/(loss) for the period (before tax and exceptional items) | 2,586.50 | 1,621.25 | 7,337.40 | 3,237.90 | 3,005.64 | 9,350.85 | |
| Net Profit/(loss) for the period (before tax and after exceptional items) | 1,957.62 | 1,621.25 | 6,419.69 | 3,731.71 | 3,210.73 | 10,568.72 | |
| Net Profit for the period (after tax and after exceptional items attributable to the owners of the Company) | 1,528.06 | 1,335.38 | 4,999.67 | 2,676.56 | 1,987.44 | 7,644.83 | |
| Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax), attributable to the owners of the Company)] | 1,528.36 | 1,333.67 | 5,033.35 | 2,931.46 | 1,809.24 | 7,653.09 | |
| Equity Share Capital | 598.73 | 597.94 | 598.73 | 556.49 | 555.70 | | |
| Earnings Per Share (not annualised) (Face value Rs. 5/- per share) | | | | | armenta reental (29) | | |
| Basic : | 12.76 | 11.17 | 41.77 | 24.05 | 17.89 | 68.71 | |
| Diluted: | 12.71 | 11.13 | 41.61 | 23.94 | 17.79 | 68.38 | |

Notes:

Date: 10th February, 2023

Place: Hyderabad

माध्यमातन

1. The above is an extract of the detailed format of Statement of unaudited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's website viz. www.mahindra.com and on the websites of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).

2. Previous period figures of standalone results have been restated to include the effect of merger of Mahindra Engineering and Chemical Products Limited, Retail Initiative Holdings Limited, Mahindra Retail Limited and Mahindra Electric Mobility Limited with the Company.

For and on behalf of the Board of Directors

Dr. Anish Shah

Managing Director & CEO



CCMM/YKH